



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ५९]

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८/आश्विन ५, शके १९४०

[पृष्ठे २६, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २००.

जिल्हाधिकारी, यांजकडून

मा. राज्य निवडणूक आयोग यांचे निवडणूक कार्यक्रम क्र.रानिआ/नप-२०१८/प्र.क्र.१२/का.०६, दिनांक ०८-०८-२०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०(१) खाली चंद्रपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा नगर परिषद, ब्रम्हपुरी क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत आक्षेप वा हरकती यांचा सर्वंकष विचार करून मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर यांचे एमयुएन १९(३)/कावि-२३८/२०१८, दिनांक २५-०९-२०१८, अन्वये नगर परिषद, ब्रम्हपुरी यांच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता प्राप्त आहे. मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

क्रमांक कार्या.-१०-नविशा-लि.टं-टे.३-निवडणूक-८७१-२०१८.—

मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, नागपूर यांचे एमयुएन १९(३)-कावि-२३८-२०१८, दिनांक २५-०९-२०१८ च्या अन्वये ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा

मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	२०
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	१०
(अ) अनुसूचित जाती	०४
(ब) अनुसूचित जमाती	०१
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०५
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)	१०
(४) उपरोक्त (३) पैकी वरील क्रमांक (२) (अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.	
(अ) अनुसूचित जाती	०२
(ब) अनुसूचित जमाती	००
(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग	०३
(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (४) समोरील नमूद केलेल्या जागा.]	०५

२. त्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयोग यांचे निवडणूक कार्यक्रम क्र.रानिआ-नप-२०१८-प्र.क्र.१२-का.०६, दिनांक ०८-०८-२०१८ व महाराष्ट्र नगर परिषदा व नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, याद्वारे नगर परिषद, ब्रम्हपुरी क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल

अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नांव असल्यास	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/ अनु.जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी धरून
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	बोंडेगांव/कुर्झा	३८०२ ६३५ ३८	१अ १ब	स्थळ : बोंडेगाव जुनी वस्ती, नविन बोंडेगाव हुडकी, कुर्झा जुनी वस्ती, शिवाजी चौक, परिसर. उत्तर : नगर परिषद सरहद्दीवरील न.प. सिमा सरहद्द सिमा निशाणी क्र. ६१ पासून पुर्वेस शेतजमीन सर्व्हे नं. २२०, २८३, २८१, २८९,	१अ-नामाप्र १ब-सर्वसाधारण स्त्री

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (६) (६)

२९२ पर्यंत शेतजमीन सर्व्हे क्र. २९२ चे उत्तर दिशेने सिमा सरहद्द निशाणी क्र. १ पर्यंत सरहद्द सिमा निशाणी क्र. १ पासून पुर्व दिशेने सिमा निशाणी क्र. २ पर्यंत सिमा निशाणी क्र. २ चे दक्षिण दिशेने सिमा सरहद्द निशाणी क्र. ३ पर्यंत सिमा निशाणी क्र. ३ चे पुर्व दिशेने सिमा निशाणी क्र. ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३ व १४ पर्यंत.

पूर्व : कुर्झा राजस्व सिमा सरहद्द न.प. निशाणी क्रमांक १४ पासून दक्षिण दिशेने सिमा सरहद्द निशाणी क्र. १५, १६, १७, १८, १९ पर्यंत सिमा निशाणी क्र. १९ चे पश्चिम दिशेने सिमा सरहद्द दिशेने निशाणी क्र. २०, २१, २२, २३, २४, २५, २६ पर्यंत.

दक्षिण : न. प. क्षेत्र सरहद्द सिमा निशाणी क्र. २६ पासून पश्चिम दिशेने शेत जमीन सर्व्हे क्र. ६३१, ६३२ ते श्री. डाकराम ठाकरे ते महेश उराडे यांचे वाड्यापर्यंत. श्री. महेश उराडे यांचे वाड्याचे उत्तर दिशेने अर्हेरनवरगाव रोड छेदनबिंदुपासून श्री. दिनेश टिकले यांचे घर ते दत्तमंदीर पर्यंत दत्त मंदीराचे पश्चिम दिशेने रानपाट रोडने श्री. रुपचंद कामडी ते श्रीमती यमुना कामडी यांचे घरापर्यंत. श्रीमती यमुना कामडी यांचे घराचे दक्षिण दिशेने बोंडेगाव कुर्झा सरहद्दीने सर्व्हे क्र. ४०५ कहाली रोडपर्यंत. सर्व्हे नं. ४०५ कहाली रोडने पश्चिमेकडे ब्रम्हपुरी सिमा सरहद्द निशाणी क्र. ५६ पर्यंत.

पश्चिम : न. प. क्षेत्र सरहद्द सिमा निशाणी क्र. ५६ पासून उत्तर दिशेने सिमा निशाणी क्र. ५७, ५८, ५९, ६०, ६१ पर्यंत.

२ कुर्झाहुडकी ३५४७ ६२३ ३०३ २अ २ब **स्थळ :** ने. ही. कॉलेज, ने. ही. हायस्कूल, २अ-अ.ज. मराठा लेआऊट, कुर्झा काही भाग, कुर्झा हुडकी, २ब-सर्वसाधारण स्त्री टिळक नगर आमले राईस मिल, लक्ष्मीनगर, वाल्मिक नगर, भैय्या राईस मिलचा कुर्झा परिसर, समता कॉलनी.

उत्तर : बोंडेगाव-कुर्झा सरहद्दीवरील गट क्र. ६८८ श्री. कुंभारे फार्म हाऊस ते पुर्व दिशेने रानपाट रस्त्याने श्री. रामटेके साउंड सर्विस यांचे घर ते श्री. प्रमोद लाखे यांचे खाली प्लॉट ते अ-हेरनवरगाव रोड चे छेदनबिंदू पर्यंत अ-हेरनवरगाव रोड छेदनबिंदूचे दक्षिण दिशेने

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>श्री. भाऊराव बावनकुळे, श्री. दिनकर फटींग, श्री. जयंत साखरकर, श्री. गिरीधर खेत्रे, श्री. पंडीत मेश्राम यांचे घरापर्यंत. श्री. पंडीत मेश्राम यांचे घराचे पुर्व दिशेने श्री. रामेश्वर वकेकार ते श्री. जयवंत भरणे यांचे घर ते शेत जमीन सर्व्हे क्र. ६३४, ६३५, ६३०, ६२९, ६२५ ते सिमा सरहद्द निशाणी क्र. २६ पर्यंत.</p> <p>पूर्व : न. प. क्षेत्र सरहद्दीवरील सिमा निशाणी क्र. २६ पासून दक्षिण दिशेने सिमा निशाणी क्र. २७, २८, २९ ३० वडसा रोड छेदनबिंदु पर्यंत.</p> <p>दक्षिण : सिमा सरहद्द निशाणी क्र. ३० छेदनबिंदुचे पश्चिम दिशेने आमले राईस मिल, करंबे पेट्रोल पंप शेत जमीन सर्व्हे क्र. ६४८ पर्यंत. सर्व्हे क्र. ६४८ चे उत्तर दिशेने वडसा हायवेवरील लोकमान्य टिळक हायस्कूल ते रोडने श्री. गणेश राऊत ते वडसा ब्रम्हपुरी रोडवरील कुर्झा टी-पाईट स्वानंद शेंडे हॉटेलपर्यंत. उत्तर दिशेने कुर्झा रोडवरील कुर्झा-ब्रम्हपुरी सरहद्दीवरील शेत जमीन सर्व्हे क्र. ६३३ पर्यंत. कुर्झा-ब्रम्हपुरी सिमा सरहद्द सर्व्हे क्र. ६३३ चे पश्चिम दिशेने सर्व्हे क्र. ६६१, ६६३ ते सिमेने कॉलेज रोड ते बोंडेगांव रस्त्यापर्यंत.</p> <p>पश्चिम : कुर्झा-ब्रम्हपुरी सिमा सरहद्द सर्व्हे क्र. ६६३ बोंडेगांव रोडचे उत्तर दिशेने बोंडेगांव रस्त्यावरील बोंडेगाव कुर्झा सरहद्दीवरील गट क्र. ६८८ पर्यंत. श्री. कुंभारे फार्म हाऊसपर्यंत.</p>	
३	धुम्नखेडा शितला माता मंदिर, टिळक नगर	३४३०	३५१	१७१	३अ ३ब
				<p>स्थळ : जुनी आंबेडकर शाळेचा भाग, फाशी चौक, टिळक नगर कोट तलावाचे पोटातील भाग, शितला माता मंदिर, बाजार चौक, धुम्नखेडा, ज्ञानेशनगर चा परिसर, (धोबी मोहल्ला).</p> <p>उत्तर : ब्रम्हपुरी-कुर्झा सरहद्दीवरील सर्व्हे क्र. ६२९ पासून पुर्व दिशेने सर्व्हे क्र. ६३३ पर्यंत श्री. नवलाजी नाकतोडे ते अ-हेरनवरगांव कुर्झा रोडपर्यंत. कुर्झा-ब्रम्हपुरी रोडने दक्षिण दिशेने श्री. ज्ञानेश्वर करंबे यांचे दुकानापर्यंत, वडसा रोडवरील श्रीमती कमल बोरकर यांचे घरापर्यंत श्रीमती कमल बोरकर यांचे घरापासून वडसा रोडचे पुर्व दिशेने श्री. सुरेश खोब्रे यांचे घर ते श्री. संजय ठाकूर ते धनंजय समर्थ वडसा रोड ने नामदेव मोरांडे न. प. चे जकात नाका</p>	३अ-नामाप्र स्त्री ३ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>वडसा रोडने सरळ स्मशान भुमी न. प. सिमा सरहद्द निशाणी क्र. ३० पर्यंत.</p> <p>पूर्व : न. प. क्षेत्र सरहद्द सिमा निशाणी क्र. ३० पासून दक्षिण दिशेने सिमा सरहद्द निशाणी क्र. ३१, ३२, ३३ पर्यंत रेल्वे लाईन पर्यंत.</p> <p>दक्षिण : न. प. क्षेत्र सरहद्द सिमा निशाणी क्र. ३३ पासून पश्चिम दिशेने रेल्वे लाईन ते शेत जमीन सर्व्हे क्र. ५४ पर्यंत रेल्वे लाईन चे उत्तर दिशेने शेत जमीन सर्व्हे क्र. ५३ पर्यंत शेत जमिन सर्व्हे क्र. ५३ चे पश्चिम दिशेने शेत जमीन सर्व्हे क्र. ६९, ४९, ४८, ४६, ४५, ३ पर्यंत.</p> <p>पश्चिम : शेत जमीन सर्व्हे क्र. ३ चे उत्तर दिशेने श्री गिरीश बुरले, ज्ञानेश्वर ढोरे, वर्षा भगत हनुमान व्यायाम शाळा, ते श्री. योगेश मिसार ते बाजार चौकपर्यंत उत्तर दिशेने लोकमान्य टिळक प्राथमरी स्कुल वामन करंबे उत्तर दिशेने श्री. निलकंठ करंबे, भास्कर भानारकर, अलगदेवे, कमरुनदीन खा पठाण, दिवाकर चाचरकर, सुधीर वैद्य ते रामचंद्र रणदिवे, दादाजी रामटेके, कांचन बन्सोड, उईके पुतळा वडसा रोड क्रास करुन ने.ही. हायस्कूल धानुदास टेकडी ने जाणा-या रस्त्याने कुर्झा सरहद्दीवरील सर्व्हे क्र. ६२९ पर्यंत.</p>	
४	भवानी वार्ड, बालाजी वार्ड	३५५८	२७७	२८१	४अ ४ब
				<p>रथळ : फॉशी चौक, महादेव मंदीर, भवानी माता मंदीर, जाणी वार्ड, राम मंदीर भाग, गुजरी वार्ड, आनंद टॉकीज परिसर, रंगारी मोहल्ला.</p> <p>उत्तर : फॉशी चौकातील श्री. अनिल कावळे यांचे दुकानापासून पूर्वेकडे श्री. सतिश कावळे घर ते राजु रणदिवे, श्री. नारायण हटवार घर ते भवानी माता मंदीर पर्यंत.</p> <p>पूर्व : भवानी माता मंदीर ते रणधिर बनपुरकर घर, श्री. पंढरीनाथ नांदेकर, श्री. बगमारे ते विष्णु विखार घर ते राकेश क-हाडे यांचे घरापासून पूर्वे दिशेने श्री. काळबांधे किराणा स्टोर्स (बालाजी स्तंभ) ते दक्षिण दिशेने श्री. नामदेव ढोरे यांचे हॉटेल ते श्री. प्रल्हाद दुपारे, श्री. बंडु उरकुडे, राममंदीर श्री. भगते ते श्री. सुखदेव प्रधान घरापर्यंत.</p>	४अ-नामाप्र स्त्री ४ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>दक्षिण : श्री. सुखदेव प्रधान यांचे घरापासुन पश्चिम दिशेने, रामदास प्रधान घर ते बनपुरकर घर ते श्री. हरिभाऊ कार श्री. पिंपळकर ते महादेव मंदीर दक्षिण दिशेने रामु उरकुडे यांचे घर, श्री. रामु उरकुडे यांचे घराचे पश्चिम दिशेने श्री. अॅड. मनोहर उरकुडे घर ते नाना भानारकर घर ते चुरहे हॉटेल ते सावरकर चौकातील लाखाणी बिल्डींग ते दुर्गा बर्तन भांडार ते श्री. भाऊराव बांगरे जनरल स्टोर्स पर्यंत.</p> <p>पश्चिम : श्री. भाऊराव बांगरे जनरल स्टोर्स यांचे दुकानापासुन उत्तर दिशेने श्रीमती कुसुम पिलारे घर ते नजिरखॉ पठाण घर ते विलास उराडे यांचे घरापासुन ते पश्चिमेकडे श्री. रघुनाथ सौंदरकर यांचे घर ते दादाजी नवलाखे यांचे घराचे उत्तर दिशेने श्रीमती शालीनी नान्हे ते सुमन डांगे घर ते श्री. कलाम शेख यांचे घर ते श्री. कवळु कावळे घर ते रेणुकामाता चौकातील, श्री. सुरेश थारकर ते बनपुरकर टायपींग ते चान्सी दवाखाना ते श्री. विजय पाटील घर ते निर्मला बनकर फॉशी चौकातील श्री. अनिल कावळे यांचे दुकानापर्यंत.</p>	
५	विद्यानगर	३५९८	८३३	३००	५अ ५ब
					<p>स्थळ : ख्रिस्तानंद स्कुल, साई मंदीर, रमाबाई चौक संत रविदास चौकातील समोरील भाग.</p> <p>उत्तर : वडसा रोड छेदन बिंदुपासुन पूर्वेकडे श्री. पंढरी लांबकाने यांचे घरापासुन पूर्वेकडे ख्रिस्तानंद स्कुल, हिमालय हार्डवेअर, चिंतामणी शोरुम, श्री. ईश्वर पारधी घर ते नागोसे बिल्डींग ते राजु मेश्राम यांचे घर ते श्रीमती तुळशीफुला खोब्रागडे यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व : श्रीमती तुळशीफुला खोब्रागडे यांचे घरापासुन दक्षिण दिशेने श्री. डॉ. प्रेमलाल मेश्राम, कावळे सर्व्हीसींग सेंटर ते श्री. राजेश दुबे यांचे घर ते सचिन राऊत घर, डॉ. खुणे यांचे घर ते भिवाजी नाकतोडे यांची चाळ श्री. अरुण चहांदे टेलर्स ते श्री. बोकडे यांचे घर ते बबलु सेठीये यांचे घरापर्यंत (रेणुकामाता चौक) पर्यंत.</p> <p>दक्षिण : रेणुकामाता चौकातील बबलु सेठीये यांचे घराचे पश्चिम दिशेने श्री. सय्यद यांचे घर ते श्रीमती अंजना सहारे ते दिवठे रिवाईडिंग (वारजुरकर यांचे मकान) ते करंबे फर्निचर मार्ट पर्यंत.</p>
					५अ-अ.जा. ५ब-सर्वसाधारण स्त्री

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>पश्चिम : श्री. करंबे फर्निचर मार्ट पासून ते प्रा. हेमने यांची दुकान चाळ ते श्री. आबदेव यांचे घर ते श्री. बोंबटकर, सावरकर घर ते तलाठी कार्यालयापर्यंत तलाठी कार्यालयाचे उत्तर दिशेने श्री. दिलीप मानापुणे घर ते श्री. पंढरी लांबकाने, वडसा रोड छेदनबिंदु पर्यंत.</p>	
६	झाशी राणी चौक	३४९ ३	११७ २	१८२	<p>६अ ६ब स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाण्याची टाकी परिसर, हुतात्मा स्मारक, पंचशिल एज्युकेशन संस्था, खोब्रागडे चौक, बस स्टँड, स्वागत मंगल कार्यालय परिसर, भैय्या ले-आऊट, तहसिल क्वार्टर, बनपुरकर ले-आऊट, एस.डी.ओ. क्वार्टर, आंबेडकर पुतळा, भगीनी मंडळ फॉरेस्ट, सुतिका गृह, हिंदु ज्ञान मंदीर, तहसिल कार्यालय, दैनिक गुजरी, आकरे कॉम्प्लेक्स, बारई तलाव, विद्यानगर परिसर.</p> <p>६अ-अ.जा. ६ब-सर्वसाधारण स्त्री</p> <p>उत्तर : कहाली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे पूर्व दिशेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज कृषी उत्पन्न बाजार समिती ते कुर्झा ब्रम्हपुरी गट क्र. ६२२, ६२३, ते ६२४ पर्यंत गट क्र. ६२४ पासून दक्षिण दिशेने वडसा रोड छेदन बिंदु पर्यंत.</p> <p>पूर्व : गट क्र. ६२४ वडसा रोड छेदन बिंदु पासून हुतात्मा स्मारक पंचशिल एज्युकेशन संस्था खोब्रागडे चौक ते श्री. विजय मंचमवार जनरल स्टोर्स ते जुने शासकीय तंत्र निकेतन पर्यंत ते दक्षिण दिशेने श्री. बाळकृष्ण नारायण उईके ते श्री. सुनिल डहारे ते श्री. बाळु भुसारी यांचे घरापर्यंत श्री. बाळु भुसारी यांचे पूर्व दिशेने श्री. बगमारे ते श्री. कळसकर ते श्री. दिनेश नंदपुरकर ते संत रविदास चौकातील घोनमोडे यांचे कॉम्प्लेक्स पर्यंत श्री. जगदीश भशाखेत्रे ते श्री. रमेश अंडेलकर ते रेणुका मंदीराची चाळ पर्यंत ते दक्षिण दिशेने रेणुका माता मंदीर ते मालनबाई परसराम नंदेश्वर ते देविदास हुमणे ते राजकुमार हुमणे ते सिंधुताई ज्ञानवाडकर ते श्री. खुशाल खेकडे यांचे घरापर्यंत श्री खुशाल खेकडे यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. मुकुंदा मेहेर ते श्री. सुधाकर पांमपट्टीवार ते सुरेश तुंडुलवार यांचे घरापर्यंत सुरेश तुंडुलवार यांचे घराचे दक्षिण दिशेने श्री. सुखदेव नाकतोडे यांचे घर ते</p>

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				छोटुभाई महाजन ते श्रीमती मालताबाई नेवारे ते दादा राऊत यांचे घरापर्यंत.	
				दक्षिण : श्री. दादा राऊत यांचे घराचे पश्चिम दिशेने श्री. ब्रिज मोहन राठी ते श्री. पुरुषोत्तम तुमाणे यांचे घर ते पंचम मेडीकल ते रेस्टहॉऊस ते सार्व. बांध. जिल्हा परिषद ते टेनिस क्लब ते ख्रिस्तानंद चौकातील जकात नाकापर्यंत (ख्रिस्तानंद चौक)	
				पश्चिम : ख्रिस्तानंद चौकातील ब्रम्हपुरी ते वडसा रोडचे छेदनबिंदु पासून उत्तर दिशेने जकात नाका दिवाणी न्यायालय ते को-ऑपरेटीव्ह बँक ते तलाठी भवन वडसा रोड छेदनबिंदु पर्यंत वडसा रोड छेदनबिंदु पासून पश्चिम दिशेने तलावाचे पाळीने गट क्र. ४२९ पर्यंत गट क्र. ४२९ पासून पश्चिम दिशेने श्री. राजेंद्र निमजे ते श्री. के. टी. राऊत यांचे घरापर्यंत श्री. के. टी. राऊत यांचे घरापासून उत्तर दिशेने श्री. नरड साहेब यांचे घर ते श्री. आनंदराव कोसे यांचे घरापर्यंत श्री. कोसे यांचे घरापासून पुर्वेकडे कामराज शेख यांचे घरापर्यंत श्री. कामराज शेख यांचे घरापासून ते श्री. रविद्र तोंडरे यांचे घरापर्यंत श्री. रविद्र तोंडरे यांचे घरापासून उत्तर दिशेने श्री. नंदलाल दुबे ते श्री. विजय बनपुरकर ते श्री. काशिराम बनपुरकर यांचे घरापर्यंत श्री. काशिराम बनपुरकर यांचे घरापासून उत्तर दिशेने एस. टी. डेपोतील सिमांकन भिंतीने गांधीनगर कडे जाणा-या रस्त्यापर्यंत गांधीनगर रस्त्यापासून पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिमांकन भिंतीचे उत्तरेकडे जाणा-या सिमांकन भिंतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कहाली रोडपर्यंत.	
७	गांधी नगर हनुमान नगर	३९४१ १६१०	२८४	७अ ७ब	स्थळ : शारदा कॉलनी गांधीनगर, भैय्या कॉलनी कब्रस्तान, क्रिडा संकुल, हनुमान नगर, ग्रामीण रुग्णालय, प्रबुध्द नगर, सुंदर नगर. उत्तर : ब्रम्हपुरी-खेड सिमा सरहद्द निशाणी क्र. ५५ पासून उत्तरेकडे डि.एफ.ओ. क्वॉर्टर सिमा निशाणी क्र. ५६ पर्यंत. कहाली रोडचे पूर्व दिशेने पोलीस क्वॉर्टर चे सिमालगत पर्यंत. पूर्व : ब्रम्हपुरी-कहाली रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मधील छेदन बिंदु पासून दक्षिण
					७अ-अ.जा. स्त्री ७ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

श्रीमती सुशिला रामटेके ते श्री. अंबादास फुलझेले ते श्री. धनपाल बागडे, श्री. शिवशंकर गाडीवान ते श्री. विलास चव्हाण पर्यंत. श्री. विलास चव्हाण यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. क्रिष्णा कुंभारे ते श्री. पांडुरंग कुंभारे पर्यंत. श्री. पांडुरंग कुंभारे यांचे घराचे दक्षिण दिशेने श्री. यशवंत गायकवाड ते विलास आंबेकर ते श्रीमती कमला तलमले यांचे घरापर्यंत.

दक्षिण : श्रीमती कमला तलमले यांचे घराचे पश्चिम दिशेने श्री. त्रिलोक पराते ते किरण विजय वडेटीवार यांचे ले-आऊट पर्यंत श्री. विजयानंद नंदपुरकर श्री. चित्रांगत पुस्तोडे, श्री. मनोहर हळदे ते दुर्गाबाई सेठीये ते गणपत बनकर यांचे घरापर्यंत. श्री. गणपत बनकर यांचे घराचे दक्षिण दिशेने डी. पी. रोडने श्री. आशीष मस्के यांचे घरापर्यंत, श्री. आशिष मस्के यांचे घरापासून पश्चिम दिशेने श्री. जेतवना बिल्डींग ते श्री. प्रमोद राव भलानी यांचे घरापर्यंत ते देलनवाडी सिमा सरहद्दीने शेत जमीन सर्व्हे क्र. ४४४, ४४७, ४६१, ४६२, ४६८ सिमा सरहद्द निशाणी क्र. ५३.

पश्चिम : देलनवाडी-खेड सिमा सरहद्द निशाणी क्र. ५३ पासून उत्तर दिशेने सिमा सरहद्द शेत जमीन सर्व्हे क्र. ४६८, ४६९, ४७४, ४७५, ४८१, ४८३ निशाणी क्र. ५४ ते ५५ पर्यंत.

८ देलनवाडी ३३५३ ९६६ २१५ ८अ ८ब स्थळ : देलनवाडी, डॉ. गणवीर दवाखाना, ८अ-अ.जा. स्त्री गुरुदेव नगर, शांती नगर, शिक्षक कॉलनी, ८ब-सर्वसाधारण शेष नगर, श्री. नगर कॉलनी, शाहु नगर, गजानन नगरचा काही भाग, आनंद नगरचा काही भाग.

उत्तर : न. प. क्षेत्रातील देलनवाडी खेड सरहद्द सिमा निशाणी क्र. ५३ छेदनबिंदू पासून पूर्व दिशेने मौजा देलनवाडी शेत जमीन सर्व्हे क्र. १८, १९, २०, २१, २९, ३१, ३६, ३७ पर्यंत पूर्व दिशेने डी. पी. रोडचे छेदन बिंदु पासून श्री. तीरपुडे, श्री. शाम रामटेके ते श्री. सिताराम गुरनुले यांचे मकानापर्यंत श्री. सिताराम गुरनुले यांचे घराचे उत्तर दिशेने श्री. एकनाथ मडावी यांचे घरापर्यंत, श्री. एकनाथ मडावी यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. सिध्दार्थ मेश्राम ते मन्साराम शेंडे यांचे घर ते श्री. राजहंस चौधरी यांचे घरापर्यंत.

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

पूर्व : श्री. राजहंस चौधरी यांचे घरापासून दक्षिण दिशेने ताहेरअली सैय्यद ते हनुमान मंदीर ते श्री. प्रकाश खोब्रागडे यांचे घरापर्यंत श्री. प्रकाश खोब्रागडे यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. डाकराम ठाकरे, श्री. फुलचंद नवले ते गट क्र. ४२५ बारई तलावाच्या पाळीपर्यंत, बारई तलावाचे पाळीचे दक्षिण दिशेने श्री. संतोष रामटेके ते नाकाडे सर, श्री. हरीदास कावळे, श्री. जिवन कावळे यांचे घराचे दक्षिण दिशेने वडसा रोड छेदनबिंदू पासून अलायमेंट शोरूम ते छायादिप कॉम्पलेक्स इमारती पर्यंत.

दक्षिण : ख्रिस्तानंद चौकातील छायादीप कॉम्पलेक्स चे पश्चिम दिशेने श्री. पुंडलीक गलगले, श्री. सुरेश गलगले, श्री. शरद झुरमुरे, ते बिलगैय्या सॉ मिल ते श्री. ढोंगे यांचे घरापर्यंत. श्री. ढोंगे यांचे घराचे दक्षिण दिशेने नागभिड रोड क्रॉस करून दक्षिण दिशेने बिलगैय्या ले-आऊट मधील सौ. आरती समर्थ, विजय हटवार, दादाजी भोयर, श्री. दादाजी भोयर यांचे घराचे दक्षिण दिशेने श्री. अशोक शेंडे, श्री. भाऊराव खापर्डे ते श्री. श्याम करंबे पर्यंत श्री. भाऊराव खापर्डे यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. शाम करंबे, श्री. अरविंद तुमकर, वासवी अपार्टमेंट क्र. २ पर्यंत. वासवी अपार्टमेंट क्र. २ चे पूर्व दिशेने विलास भोयर, दिपक खंडाईत ते वासवी अपार्टमेंट क्र. १ पर्यंत ते चांदगांव रोड पर्यंत. चांदगांव रोड चे दक्षिण दिशेने रेल्वे लाईन फाटक ते ब्रम्हपुरी सिमा सरहद्द निशाणी क्र. ४७ पर्यंत.

पश्चिम : ब्रम्हपुरी सिमा सरहद्द निशाणी क्र. ४७ पासून पश्चिम दिशेने सिमा सरहद्द निशाणी क्र. ४८, ४९ पर्यंत. देलनवाडी सिमा सरहद्द निशाणी क्र. ४९ पासून उत्तर दिशेने सिमा निशाणी क्र. ५० पर्यंत. सिमा निशाणी क्र. ५० पासून सिमा सरहद्द निशाणी क्र. ५१, ५२, ५३ पर्यंत.

९ पटेल नगर ३८१५ ४०२ ३०३ ९अ ९ब

स्थळ : आनंद नगर एम.ई.सी.बी. कॉलनी, गजानन नगरी, बुरले पेट्रोल पंप, ख्रिस्तानंद दवाखाना, जुना लाखाणी पेट्रोल पंप, तिवारी ले-आऊट, शशी पुष्प कॉलनी, लुम्बीनी नगर, तलमले कॉलेज, डॉ. गोडाम दवाखाना, पटेल नगर, रुख्मीनी मंगल कार्यालय, डॉ. दोनाडकर हॉस्पिटल, एल.आय.सी. कार्यालय वृंदावन मार्केट.

९अ-नामाप्र स्त्री
९ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

उत्तर : नागभीड ब्रम्हपुरी रोडचे छेदनबिंदुपासून पूर्व दिशेने श्री. प्रेमलाल बिलगैय्या यांचे दुकान श्री. नंदु पिसे बिल्डींग, कॅनेरा बँक, गीत पेट्रोल पंप, ताज गेस्ट हाऊस, शबीर जिवानी ते ख्रिस्तानंद हॉस्पिटल ते कानझोडे बूट हाऊस जुना पेट्रोलपंप ते शिवाजी चौकातील डांगे कलेक्शन ते अशोक बागडे ते जमसेद सय्यद बिल्डींग ते खुदाबक्ष दर्गा ते अतुल गौरशेष्टीवार ते अकबर अली कापड दुकान पर्यंत.

पूर्व : अकबर अली कपडा दुकानापासून दक्षिण दिशेने श्री. भाऊराव पाडवार यांचे घर श्री. मनिभाई जिवाणी ते कैलास कार ते अंजली मार्केट पूर्व दिशेने राज्यया गंगय्या पुलवार ते बंटी श्रीवास्तव यांचे घरापर्यंत, श्री. बंटी श्रीवास्तव यांचे घराचे दक्षिण दिशेने श्री. वकटु ठेंगरी यांचे घर ते मधुकर ठेंगरी यांचे घरापर्यंत, श्री. सदाराम ठाकरे यांचे घर ते देवानंद उरकुडे ते रेल्वे फाटक क्वार्टर ते मालडोंगरी रोड छेदनबिंदुपासून शेतजमीन सर्व्हे क्र. २६६ पर्यंत श्री. शत्रुघ्न अवसरे यांचे घर ते अंबरदास दोनाडकर यांचे घर श्री. अंबरदास दोनाडकर यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. दिलीप राखडे यांचे घर ते दक्षिण दिशेने मुराद शेख भाई पंजवानी ते श्री. लक्ष्मी लक्ष्मण नाकतोडे ते मालडोंगरी रोड छेदनबिंदुपासून सिमा सरहद्द निशाणी क्र. ४१ पर्यंत.

दक्षिण : ब्रम्हपुरी सिमा सरहद्द मालडोंगरी रोड निशाणी क्र. ४१ चे पश्चिम दिशेने निशाणी क्र. ४२, ४३, ४४, ४५, ४६ चांदगाव रोड सीमा निशाणी क्र. ४७ पर्यंत.

पश्चिम : न. प. क्षेत्र सिमा सरहद्द निशाणी क्र. ४७ पासून चांदगाव ब्रम्हपुरी रोडचे उत्तर दिशेने रेल्वे लाईन पर्यंत मौजा देलनवाडी सिमा हद्दीने पश्चिम दिशेने वासवी अपार्टमेंट क्र. ३ (मेरॅकल रेसीडेंट १ ते श्री. कारुजी मारुती धानाईवाले, श्री. हनाजी मेश्राम, श्री. मधुकर घुले ते फुटाणे साहेब पर्यंत, श्री. फुटाणे साहेब यांचे घराचे पश्चिम दिशेने श्री. महेश राऊत ते श्री. रविंद्र उंदीरवाडे यांचे घरापर्यंत, श्री. रविंद्र उंदीरवाडे यांचे घराचे उत्तर दिशेने श्री. बिसन दाने ते श्री. प्रेमलाल बिलगैय्या नागभीड रोड छेदन बिंदुपर्यंत.

१० जाणीवार्ड, ३४८८ ७९० १९९ १०अ १०ब पेठवार्ड

स्थळ : सावरकर चौक, जाणी वार्ड काही भाग, लेंढारा तलाव, पेठवार्डातील बुद्ध विहार रेल्वे स्टेशन, फुले नगर, स्टेट बँक कॉलनी,

१०अ-नामाप्र
१०ब-सर्वसाधारण
स्त्री

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

ज्ञानेश नगर, पेठवार्ड, हनुमान मंदीर, शहीद उरकुडे चौक, कोष्टी मोहल्ला, ढिवर मोहल्ला, दिपक कृषी केंद्र, नागरे हॉस्पिटल, बुरड मोहल्ला.

उत्तर : सावरकर चौकातील अतुल गौरशेड्डीवार यांचे घर उत्तर-पूर्व दिशेने सय्यद कॉम्प्लेक्स संजु जिवाणी हार्डवेअर ते डॉ. नागरे हॉस्पिटल ते दत्तु दलाल यांचे घरापर्यंत, श्री. दत्तु दलाल यांचे घराचे उत्तर दिशेने श्री. दिनेश धोटे, यांचे घरापर्यंत मयुरी ताटे यांचे घराचे पूर्व दिशेने श्री. राजु आबदेव, श्री. विश्वनाथ बांगरे, श्री. मनिष नाकतोडे, श्री. अरुन सेंदरे यांचे घरापर्यंत, श्री. अरुन सेंदरे यांचे घराचे दक्षिण दिशेने श्री. क्रिष्णा पगाडे ते दुर्गा सहारे यांचे घर ते तलावाचे पाळीवरील सार्व. शौचालय ते शेत स. न. क्र. २ पर्यंत, शेत सर्व्हे क्र. २ चे पूर्व दिशेने शेत सर्व्हे क्र. ७५, ७७, ७४, ७२, ८६, ६३, ६२ ते रेल्वे लाईन पर्यंत, रेल्वे लाईन सिमा सरहद्द निशाणी क्र. ३३ पर्यंत.

पूर्व : रेल्वे लाईन सरहद्द ब्रम्हपुरी न. प. क्षेत्रातील सिमा निशाणी ३३ दक्षिणेकडे सिमा निशाणी क्र. ३४ पर्यंत, सरहद्द सिमा निशाणी क्र. ३४ पासून पश्चिमेकडे सिमा निशाणी क्र. ३५ पर्यंत.

दक्षिण : न. प. क्षेत्रातील सरहद्द सिमा निशाणी क्र. ३५ पासून दक्षिणेकडे सिमा निशाणी क्र. ३६, ३७, ३८, ३९, ४० पर्यंत सिमा निशाणी क्र. ४० पश्चिमेकडे सिमा निशाणी क्र. ४१ मालडोंगरी रोडपर्यंत.

पश्चिम : सिमा निशाणी क्र. ४१ मालडोंगरी रोड छेदनबिंदू पासून ते उत्तरेकडे शेत जमीन सर्व्हे क्र. २२९, २२४, २१४, २१३, २१० पर्यंत मालडोंगरी रोड वरील श्री. अगत कुथे, श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सौ. शशिकला तोंडरे, श्री. प्रभु ढोंगे, श्री. रामचंद्र गडपायले, सौ. मनिषा सहारे ते गट क्र. १९७ पर्यंत रेल्वे लाईन क्रॉस करुन उत्तर दिशेने श्री. नानाजी तलमले, श्री. दिनानाथ राऊत, श्री. भिवा प्रधान ते श्री. पुंडलीक उरकुडे ते श्री. हरी राऊत, श्री. नामदेव राऊत, विविध कार्यकारी सोसायटी पश्चिम दिशेने दिपक कृषी केंद्र, श्री. मिलींद दर्वे यांचे दुकान ते जानु मुकेश छाबडा ते श्री. अतुल गौरशेड्डीवार यांचे घरापर्यंत.

चंद्रपूर :

दिनांक २६ सप्टेंबर २०१८.

डॉ. कुणाल खेमनार,

जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

भाज १-अ (असा.) (-ग.वि.पु.) म. शा. रा., अ. ङ. २०१.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on me, by Order No. SEC-NP-2018-CN-12-O-6, Dated 8th August 2018 of the State Election Commission, Maharashtra, the Collector of Chandrapur district proposes to make the following draft Order under sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 to fix for the Bramhapuri Municipal Council the number and the extent of the wards into which the said Municipal area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes, the Scheduled Tribes, Backwards Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the draft Order for the information of the residents of the Bramhapuri Municipal Council considering the objections received by me in respect of the said Draft Order I, Dr. Kunal Khemnar, the Collector of Chandrapur District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act. Hereby make the following Order namely.—

ORDER

No. Desk-10-UD-B-election-C.T.T.-3-871-2018.—

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Nagpur by his Order No. MUN-19(3)WS-238-2018, dated 25-9-2018 has fixed for the Bramhapuri Municipal Council, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as shown below :—

- | | | | |
|--|----|----|----|
| (1) The number of Councillors to be elected | .. | .. | 20 |
| (2) The number of Seats to be reserved : | .. | .. | 10 |
| (a) For the Scheduled Castes | .. | .. | 04 |
| (b) For the Scheduled Tribes | .. | .. | 01 |
| (c) For the Backward Class of Citizens | .. | .. | 05 |
| (3) The total number of seats to be reserved for Women | .. | .. | 10 |
| (including the number of seats to be reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens). | | | |
| (4) Out of seats at serial number (3), the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number (2)(a), (b) and (c) respectively are as under.— | | | |
| (a) For the Scheduled Castes | .. | .. | 02 |
| (b) For the Scheduled Tribes | .. | .. | 00 |
| (c) For the Backward Class of Citizens | .. | .. | 03 |
| (5) Number of seats reserved for Women as General category | | | 05 |
| [Number of seats at Serial Number (3) minus number of seats at Serial Number (4)]. | | | |

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC-N.P.-2016-CN-12-O-6, dated 8th August 2018 of the State Election Commissioner, Maharashtra read with Sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL. of 1965). I, Dr. Kunal Khemnar, the Collector of Chandrapur District hereby, fix the number and extent of the wards into which the said Municipal Council area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.—

SCHEDULE

Ward No.	Name of the Ward No. if any	Total Population of ward, SC Population, ST Population	Seat No.	Description of Boundary of the Ward (North, East, South, West)	Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Bondegaon Kurza	Total Population 3802, SC population 635, ST population 38	1A 1B	<i>Place.</i> —Old Residential Area in Bondegaon, New Bondegaon Hudkurjha Old Residential Area, Shivaji Chouk Area. <i>North.</i> —In Eastward Direction From Boundry Mark 61 of M.C. Premices upto Agricultural Survey No. 220, 283, 281, 289, 292. and in Northward Direction From Survey No. 292 Upto Boundry Mark No. 1 And in East ward Direction From Boundry Mark No. 1 Upto Boundry Mark No. 2. and In Southward Direction From Boundry Mark No. 1 Upto Boundry Mark No. 3. and In Eastward Direction From Boundry Mark No. 3 Upto Boundry Mark Nos. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. <i>East.</i> —In Southward Direction From Boundry Mark 14 of M.C Premices Upto Boundry Mark No. 15, 16, 17, 18, 19. And in Westward Direction From Boundry Mark No. 19 Upto Boundry Mark Nos. 20, 21, 22, 23, 24, 25, 26. <i>South.</i> —In Westward Direction From Boundry Mark No. 26 of M.C. Premices to Agricultural Land Survey Nos. 631, 632 to Dakram Thakare to Mahesh Urade Wada	1A-BCC 1B-General (Women).

SCHEDULE— *Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				and in Northward Direction From Mahesh Urade Wada from Arehnavargaon Road Piercing Point To H/o Dinesh Tikale Upto Datta Mandir and in Westward Direction From Datta Mandir Along Ranpat Road H/o Rupchand Kamdi Upto H/o Yamuna Kamdi and In Southward Direction From H/o Yamuna Kamdi Along Bondegaon-Kurjha Boundry Survey No. 405 Upto Kahali Road. and In Westward Direction From Survey No. 405 Kahali Road Upto Boundry Mark 56 of M. C. Premises.	
				<i>West.</i> — In Northward Direction From Boundry Mark 56 of M.C. Premises Upto Boundry Mark Nos. 57, 58, 59, 60, 61.	
2	Kurza Hudki	Total Population 3547, SC Population 623, ST Population 303	2A Place.. 2B	—N. H. College, N.H. High School, Maratha Layout, Some Area of Kurzha, Kurzha Hudki, Tilak Nagar, Amle Rice Mill, Laxmi Nagar, Valmik Nagar, Kurzha Area Near Bhaiyya Rice Mill, Samta Colony.	2A-S. T. 2B-General (Women).
				<i>North.</i> —From Kumbhare Farm House in Gat No. 688 On Bondegaon Kurzha Boundry to Towards Eastward Direction Along Ranpat Road H/O Ramteke Sound Service to Pramod Lakhe Empty Plot upto Piercing Point of Arehnavargaon Road and in Southward Direction From Piercing Point of Arehnavargaon Road to H/o Bhaurao Bawankule, Dinkar Phating, Jayant Sakharkar, Giridhar Khetre upto Pandit Meshram House and In Eastward Direction From Pandit Meshram House to Rameshwar Wakekar, Jaywant Bharne House to Agricultural Land Survey Nos. 634, 635, 630, 629, 625 upto Boundry Mark No. 26.	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			<p><i>East.</i>— In Southward direction From Boundry Mark 26 of M.C. Premices to Boundry Mark Nos. 27, 28, 29, 30 Upto Wadsa Road Piercing Point.</p> <p><i>South.</i>—In Weastward direction From Piercing Point of Boundry Mark No. 30 to Amle Rice Mill upto Karambe Petrol Pump Agricultural Land Survey No. 648 and in Northward direction from Agricultural Land Survey No. 648 to Lokmanya Tilak School on Wadsa Road. From H/o Ganesh Raut to Swanand Shende Hotel on Kurzha T-point on Wadsa Bramhapuri road and in Northward direction Survey No. 633 on Kurjha Bramhapuri boundary. In westward direction from Survey No. 633 to Survey No. 661, 663 upto Bondegan road.</p> <p><i>West.</i>— In Northward direction from Kurzha-Bramhapuri boundary mark Survey No. 663 along Bondegan road to Survey No. 688 on Kurzha-Bondegan boundry on Bondegan road upto Kumbhare Farm House.</p>		
3	Dhuman Kheda, Shitla Mata Temple, Tilak Nagar	Total Population 3430, SC Population 351, St population 171	3A Place.—Part of Old Ambedkar School, Phasi Chouk, Tilak Nagar (Area near Kot Talao) Shitla Mata Temple, Market Area, Dhuman-kheda, premises of Dnyanesh Nagar (Dhobi Ward).		3A-BCC Women 3B-General.
			<p><i>North.</i>—Bramhapuri- from Kurjha boundry Survey No. 629 towards Eastward Survey No. 633, from H/o Navlaji Naktode to Arehnavargaon-Kurjha road from southward direction of Kurjha-Bramhapuri road to shop of Dhyaneswar Karambe, H/o Kamal Borkar on Wadsa road. From H/o Kamal Borkar to Suresh Khobre house, Sanjay Thakur house to H/o Dhananjay Samarth towards Eastward direction of Wadsa road. From</p>		

SCHEDULE— *Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				Wadsa road to H/o Namdeo Morande to M. C. Jakat Naka. From along Wadsa road to straight towards Smashan Bhumi upto a Boundry No. 30 of M. C. Area.	
				<i>East.</i> — From Southward direction of boundry No. 30 of M. C. Area. Towards Boundry No. 31, 32, 33 to Railway line.	
				<i>South.</i> —From Westward direction of Boundry No. 33 of M. C. Area to Railway line towards Agricultural land Survey No. 54. From Northward direction of Railway line towards Agricultural land Survey No. 53. From Westward direction of Agricultural Land Survey No. 53 towards Agricultural Land Survey No. 69, 49, 48, 46, 45, 3.	
				<i>West.</i> — From Northward direction of Agricultural Land Survey No. 3 to H/o Girish Burle, Dhyaneswar Dhore, Varsha Bhagat. From Hanuman Vyam Shala to H.o Yogesh Misar to Bajar Chouk, Lokmanya Tilak Primary School, H/o Waman Karambe, Nilkanth Karambe, Bhaskar Bhanarkar Alagdeve, Kamruddin Kha Pathan, Chacharkar, Sudhir Vaidya to Ramchandra Randive, Dadajin Ramteke, Kanchan Bansod, Ukey Statue. From across Wadsa road, N. H. High School. Along Dhanudas Tekadi Road towards Survey No. 629 of Kurjha Boundry.	
4	Bhawani Ward, Balaji Ward	Total Population 3558, SC Population 277, ST Population 281	4A Place. 4B	—Phasi Chouk, Mahadeo Mandir, Bhavani Mata Mandir, Jani Ward, Area of Ram Mandir, Gujri Ward, Anand Talkies Area Rangari Mohalla.	4A-BCC Women 4B-General.
				<i>North.</i> —From shop of Anil Kawle in Phasi Chouk toward Eastward direction H/o Satish Kawle, Raju Randive, Narayan Hatwar, upto Bhawani Mata Mandir.	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>East.</i>— From Bhavani Mata Mandir to H/o Randir Banpurkar, From H/o Pandharinath Nandekar to Bagmare to Visnu Vikhar house, from Eastward direction of H/o Rakesh Karade to Kalbande Kirana Stores (Balaji Statue) and towards Southward direction Namdeo Dhore Hotel to H/o Pralhad Dupare, Bandu Urkude, Ram Mandir, H/o Bhagat upto Sukhdev Pradhan house.</p> <p><i>South.</i>—Towards Westward direction from H/o Sukhdev Pradhan to H/o Ramdas Pradhan, H/o Banpurkar, Haribhau Kar, Pimpalkar to Mahadeo Mandir and towards Southward direction H/o Ramu Urkude and in Westward direction from H/O Ramu Urkude to H/O Adv. Manohar Urkude, Nana Bhanarkar, Chure Hotel to Lakhani Building in Sawarkar Chouk to Durga Bartan Bhandar upto General store of Bhaurao Bangre.</p> <p><i>West.</i>— In Northward direction from General Store of Bhaurao Bangre to H/o Kusum Pillare, Najirkhan Pathan, Vilas Urade House and in Westward direction from H/o Vilas Urade to H/o Raghunath Soundarkar to Dadaji Navlakhe In Northward direction from H/o Dadaji Navlakhe to Shalini Nanhe to Suman Dange, Kalam Sheikh, Kawalu Kawle house and H/o Suresh Tharkar to Banpurkar Typing, Chandsi Hospital, Vijay Patil, Nirmala Bankar House upto Shop of Anil Kawle in Phasi Chouk.</p>	
5	Vidya Nagar	Total population 3598, SC Population 833, ST Population 300.	5A 5B	Place.—Christanand School, Sai Madir Ramabai Chouk, Area in front of Saint Ravidas Chouk.	5A-S. C. 5B-General Women.

SCHEDULE— *Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
			<p><i>North.</i>—In Eastward direction from Wadsa road Piercing Point to H/o Pandhari Lambkhane. In Eastward direction from H/o Pandhari Lambkhane to Christanand School Himalay Hardware, Chintamani Showroom, H/o Iswar Pardhi, Nogose building, H/o Raju Meshram upto Tulshifula Khobragade house.</p> <p><i>East.</i>— In Southward direction from H/o Tulshifula Khobragade to Dr. Premlal Meshram, Kawle Servicing Center, H/O Rajesh Dube, Sachin Raut, Dr. Khune, Bhivaji Naktode Chawl, Arun Cahande Tailor, Bokde upto Bablu Shetiye House (Renukamata Chouk).</p> <p><i>South.</i>—In Westward direction from H/o Bablu Shetiye to H/o Sayyad, Anjana Sahare to Diwthe Rewinding (H/o Warjurkar) upto Karambe Furniture Mart.</p> <p><i>West.</i>— From Karambe Furniture Mart to Hemne Shope Choul, Abdeo House, Bombatkar, Sawarkar house upto Talathi Office and in Northward direction from Talathi office to H/o Dilip Manapure, Pandhari Lambkhane upto Wadsa Road Piercing Point.</p>		
6	Jhasi Rani Chouk	Total Population 3493, SC Population 1172, ST Population 182	6A Place.—Area of Dr. Babasaheb Ambedkar Chouk, APMC Market		6A-S. C.
			6B Water Tank Area, Hutatma Smarak, Panchshil Education Society, Khobragade Chouk, Bus stand, Swagat Mangal Karyalaya Area, Bhayya Lay-out, Tahsil Quarter, Banpurkar Lay-out, S.D.O. Quarter, Ambedkar Statue, Bhagini Mandal Forest, Sutika Gruh, Hindu Dhyan Mandir, Tahsil Office, Daily Market, Akhare Complex, Barai Talao, Vidhyanagar Area.		6B-General Women.
			<p><i>North.</i>—In Eastward direction from Dr. Babasaheb Ambedkar College on Kahali road to Dr. Babasaheb Ambedkar School, APMC Market upto Kurjha-Bramhapuri Surey No. 622, 623, 624 and in South-</p>		

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				ward direction from Survey No. 624 upto Wadsa road Piercing point.	
			<i>East.</i>	From Survey No. 624 Wadsa Road Piercing Point to Hutatma Smarak, Panchsheel Education Society, Khobragade Chouk, General Stores of Vijay Manchamwar to Old Government Polytechnic and in Southward direction from Old Government Polytechnic to H/o Balkrushana Narayan Ueky, Sunil Dahare upto H/o Balu Bhusari. In Eastward direction from H/o Balu Bhusari to H/o Bagmare, Kalaskar, Dinesh Nandapurkar upto Complex of Ghonmode in Saint Ravidas Chouk. H/o Jagdish Bhasakhetre, Ramesh Andelkar upto to Choul of Renuka Mata Mandir and in Southward direction from Choul of Renuka Mata Mandir to H/o Malan Bai Nandeswar, Devidas Humne, Rajkumar Humne Sindhutai Dhyan-wadkar upto H/o Khushal Khekde and in Eastward direction from H/o Khushal Khekde to H/o Mukunda Meher, Sudhakar Pampattiwar upto H/o Suresh Tundulwar and in Southward direction from H/o Suresh Tundulwar to H/o Sukhdeo Naktode, Chotubhai Mahajan, Malanbai Nevare upto H/o Dada Raut.	
			<i>South.</i>	In Westward direction from H/o Dada Raut to Brijmohan Rathi, Purushottam Tumane, Pancham Medical, Rest house to Public Work Department, Zilla Parishad, Tennis Club upto Christanand Chouk, Jakat Naka (Christanand Chouk).	
			<i>West.</i>	In Northward direction from piercing Point of Bramhpuri-Wadsa Road in Christanad Chouk to Jakat Naka, Civilian Court, Co-operative Bank to Talathi Office upto piercing point of Wadsa Road and in Westward	

SCHEDULE— *Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				direction from Piercing Point of Wadsa road upto Survey No. 429 along Talao Bund and in Westward direction from Survey No. 429 to H/o Rajendra Nimje upto H/o K. T. Raut and in Northward direction from H/o K. T. Raut to H/o Narad Sir upto H/o Anandrao Kose and in Eastward direction from H/o Anandrao Kose to H/o Kamraj Sheikh upto H/o Ravindra Tondre and in Northward direction from H/o Ravindra Tondre to H/o Nandlal Dube, Vijay Banpurkar, upto H/o Kashiram Banpurkar and in Northward direction from H/o Kashiram Banpurkar upto Gandhinagar Road along S. T. Depo compound wall and in Westward direction from Gandhinagar Road upto Dr. Baba-saheb Ambedkar College on Kahali Road.	
7	Gandhi-Nagar, Hanuman Nagar.	Total Population 3941, SC Population 1610, ST Population 284	7A Place.—Sharda Colony, Gandhinagar 7B Bhaiyya Colony, Kabrasthan, Krida Sankul, Hanuman Nagar, Rural Hospital, Prabhuda Nagar, Sudar Nagar		7A-S. C. Women. 7B-General .
			<i>North.</i> —Bramhapuri in Northward direction from Khed boundary mark No. 55 upto D. F. O. quarter boundary mark No. 56 and in Eastward direction from Kahali road upto boundary of Police quarter.		
			<i>East.</i> — In Southward direction from piercing point of Dr. Babasaheb Ambedkar College on Bramhapuri-Kahali road to H/o Sushila Ramteke , Ambadas Fulzele, Dhanpal Bagade, Shivshankar Gadiwan upto H/o Vilas Chauhan. In Eastward direction from H/o Vilas Chauhan to H/o Krishna Kumbhare upto H/o Pandurang Kumbhare. In Southward direction from H/o Pandurang Kumbhare to H/o		

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				Yashwant Gaikwad, Vilas Ambekar upto Kamla Talmale house.	
				<i>South.</i> —In Westward direction from H/o Kamla Talmale to H/o Trilok Parate to a layout of Kiran Vijay Vaddettiwar, Vijayanand Nandapurkar, Chitragat Pustode, Manohar Halde, Durgabai Shetiye, up to house of Ganpat Bankar. In Southward direction from H/o Ganpat Bankar along D. P. Road upto a house of Ashish Maske, in Westward direction from H/o Ashish Maske to Jetwan Building upto H/o Pramod Rao Bhalani. From along Delanwadi Boundry Agricultural land Survey Nos. 444, 447, 461, 462, 468 upto Boundry Mark No. 53.	
				<i>West.</i> — In Northward direction from Delanwadi-Khed Boundry Mark No. 53 upto Agricultural Land Survey No. 468, 469, 474, 475, 481, 483 and from boundry No. 54 to 55.	
8	Delanwadi	Total Population 3353, SC Population 966, ST Population 215	8A Place. 8B	Delanwadi, Dr. Ganvir Hospital Gurudeo Nagar, Shanti Nagar, Teacher Colony, Shesh Nagar, Shri Nagar Colony, Shahu Nagar some area of Gajanan Nagar, some part of Anand Nagar.	8A-S. C. Women. 8B-General .
				<i>North.</i> —In Eastward direction from Piercing Point of Delanwadi-Khed Boundry Mark No. 53 to Agricultural land Survey No. 18, 19, 20, 21, 29, 31, 36, 37 of mouza Delanwadi. In Northward direction from Piercing point of DP road to H/o Tirpude, Shyam Ramteke up to H/o Shitaram Gurnule. In Northward direction from H/o Sitaram Gurnule upto H/o Eknath Madavi. In Eastward direction from H/o Eknath Madavi to H/o Sidharth Meshram, Mansaram Shende, upto H/o Rajhans Choudhary.	

SCHEDULE— *Contd.*

(1) (2) (3) (4) (5) (6)

East.— In Westward direction from H/o Rajhans Choudhary to H/o Taher Ali Sayyad, Hanuman Mandir upto a house of Prakash Khobragade. In Eastward direction from H/o Prakash Khobragade to H/o Dakaram Thakre, Fulchand Navle upto to Barai Talao Bund Gat No. 425. In Southward direction from Barai Talao Bund to H/o Santosh Ramteke, Nakade, Haridas Kawle upto H/o Jivan Kawle. In Southward Direction From H/o Jivan Kawle Wadsa Road Piercing Point to Aloyment Showroom upto Chhayadeep Complex Building.

South.—In Westward Direction From Chayadeep Complex Building in Christanand Chouk to H/o Pundalik Galgale, Suresh Galgale, Sharad Zurmure, Billgayya Saw Mill upto H/o. Dhonge. In Southward Direction From H/o Sharad Dhonge By Crossing Nagbhid Road in Southward Direction to H/o Arti Samarth, Vijay Hatwar upto H/O Dadaji Bhoyar in Bilgayya Layout. In Southward Direction From H/O Dadaji Bhoyar to H/o Ashok Shende, Bhaurao Khaparde Upto H/o Shyam Karambe. In Eastward Direction From H/o Bhaurao Khaparde to H/o Shyam Karambe, Arvind Tupkar Upto Vasvi Appartment No. 2. In Eastward Direction From Vasvi Appartment No. 2 to H/o Vilas Bhoyar, Dipak Khandayit, Vasvi Appartment No. 1 Upto Chandgaon Road. In Southward Direction From Chandgaon Road to Railway Line Gate Upto Bramhapuri Boundary Mark No. 47.

West.— In Westward Direction From Bramhapuri Boundry Mark No. 47 to Boundary Mark No. 48, 49.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				In Northward Direction From Boundary Mark No. 49 To Boundary Mark No. 50. From Boundary Mark No. 50 Upto Boundary Mark No. 51, 52, 53.	
9	Patel Nagar	Total Population 3815, SC Population 402, ST Population 303	9A Place.—Anand Nagar M.S.E.B. Colony, 9B Gajanan Nagri, Burle Petrol Pump, Christanand Hospital, Old Lakhani Petrol Pump, Tiwari Lay-out, Shasi Pusp Colony, Lumbini Nagar, Talmale Collage, Dr. Gedam Hospital, Patel Nagar, Rukhmini Marriage Hall, Dr. Donadkar Hospital, L. I. C. Office, Vrundavan Market.		9A-BCC Women. 9B-General .
			<i>North.</i> —In Eastward Direction From Piercing Point Nagbhid-Bramhapuri Road to Shop of Premlal Billgayya, Building of Nandu Pise, Canara Bank, Geet Petrol Pump, Taj Guest House. From Sabbir Jiwani to Christanand Hospital, Kanzode Boot House, Old Petrol Pump, Dange Collection in Shivaji Chouk, H/o Ashok Bagade, Building of Jamsed Sayyad, to Khudabaksh Darga, H/o Atul Gurshettiwar upto Akpar Ali Cloth Shop.		
			<i>East.</i> — In Southward Direction From Akbar Ali Cloth Shop to H/o Bhaurao Padwar, Manibhai Jivani, Kailas Kar upto Anjali Market. In Eastward Direction From Anjali Market to H/o Rajayya Gangayya Pulwar, upto H/o Banti Shriwastav, In Southward Direction From H/o Banti Shriwastav to H/o Vaktu Thengri, Madhukar Thengri, Sadaram Thakre, Devanand Urkude to Railway Gate Quarter to Piercing Point of Maldongri Road to Agricultural Land Survey No. 266. From H/o Shatrugan Awsare to H/o Ambardas Donadkar. In Eastward Direction From H/o Ambarnath Donadkar to H/o		

SCHEDULE— *Contd.*

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				Dilip Rakhade. In Southward Direction From H/o Dilip Rakhade to H/o Murad Sheikh Bhai Panjwani to Laxmi Laxman Naktode. From Piercing Point of Maldongri Road upto Boundry Mark No. 41.	
				<i>South.</i> —In Weastward Direction From Boundry No. 41 of Maldongri Road to Boundry Mark No. 42, 43, 44, 45, 46 upto Chandgaon Road Boundry Mark No. 47.	
				<i>West.</i> — From Boundry Mark No. 47 of M. C. Area Along Northward Direction From Chandgaon Road upto Railway Line. In Westward Direction From Boundry of Mouzha Delanwadi to Vasvi Appartment No. 3, Meracal Recidancy No. 1, H/o Karuji Mariti Dhanayiwale, Hanaji Meshram, Madhukar Ghule upto H/o Futane. In Westward Direction From H/o Futane to H/o Mahesh Raut upto H/o Ravindra Undirwade. In Northward Direction From H/o Ravindra Undirwade to H/o Bisan Dane, Premlal Bilgayya upto Piercing Point of Nagbhid Road.	
10	Jani Ward, Peth Ward	Total Population 3488, SC Population 790, ST Population 199	10A Place. 10B	—Sawarkar Chouk, Some Area of Jani Ward, Lendara Talao, Boudha Vihar In Peth Ward, Railway Station Fule Nagar, State Bank Colony, Dhyanesh Nagar, Peth ward, Hanuman Mandir, Shahid Urkude Chouk, Kosti Mohalla, Dhiwar Mohalla, Dipak Krushi Kendra, Nagre Hospital, Burad Mohalla.	10A-BCC 10B-General Women.
				<i>North.</i> —Atul Gurshettiwar House in Sawarkar Chouk and in North-East Direction Sayyad Complex, Handware of Sayyad Complex Hardware of Sanju Jivani, to Dr. Nagre Hospital, upto H/o Dattu Dalal. In Northward Direction From H/o Dattu Dalal to H/o Dinnesdh Dhote. In Eastward Direction From H/o Mayuri Tate	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				to H/o Raju Abdeo, Viswanath Bangre, Manisha Naktode, upto H/o Arun Sendre. In Southward direction from a house of Arun Sendre to H/o Krishna Pagade, Durga Sahare, to H/o Krishna Pagade, Durga Sahare, to Public Tolet On Talao Bund upto Survey No. 2. In Eastward Direction From Survey No. 2 to Survey Nos. 75, 77, 74, 72, 86, 63, 62 upto Railway Line Boundry Mark No. 33.	
				<i>East.</i> — In Southward Direction From Railway Line Boundry Mark No. 33 Upto Boundry Mark No. 34. and in Westward Direction From Boundry Mark No. 34 to Boundry Mark No. 35.	
				<i>South.</i> —In Soutward Direction From Boundry Mark No. 35 to Boundry Mark No. 36, 37, 38, 39, 40. And in Westward Direction From Boundry Mark No. 40 to Boundry Mark No. 41 On Maldongri Road.	
				<i>West.</i> — In Northward Direction From Piercing Point of Maldongri Road of Boundry No. 41 to Agricultural Land Survey No. 229, 224, 214, 213, 210. From H/o Agat Kuthe, Chandrakant Suryawansi, Shashikala Tondre, Prabhu Dhonge, Ramchandra Gadpyle, Manisha Sahare On Maldongri Road to Gat No. 197. By Crossing Railway Line in Northward Direction H/o Nanaji Talmale, Dinanath Raut, Bhiva Pradhan, Pundalik Urkude, Hari Raut to H/o Namdeo Raut In Westward Direction From Vividh Karyakari Socity to Dipak Krushi Kendra, H/o Milind Durvey Shope, to H/o Janu Mukesh Chabda upto H/o Atul Gurshttiawar.	

Chandrapur :
Dated the 26th September 2018.

Dr. KUNAL KHEMNAR,
Collector, Chandrapur.